

Asian Paints Limited Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111

www.asianpaints.com

APL/SEC/20/329

24th June, 2020

**BSE Limited** Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: 500820

The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir(s),

Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of Listing Regulations, please find enclosed copies of Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2020, published in the following newspapers today:

- All India Edition of Economic Times: i.
- ii. Mumbai edition of The Free Press Journal;
- iii. Mumbai edition of Navshakti; and
- Maharashtra edition of Maharashtra Times. İ۷.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For ASIAN PAINTS LIMITED

**R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY** 

Encl: A/a



# **India to Clear Air on Repatriation** Flights After US Sends Notice to AI

Vande Bharat not commercial service, govt to tell US; may allow country to operate similar flights

New Delhi: India is likely to explain to the US that services being operated by Air India under the Vande Bharat Mission are repatriation flights and not normal commercial open with the people with knowledge of the mater. American and European carriers could also be allowed to operate similar flights. The US notice, issuedon Monday, instructs the carrier flights to and from that country. "These are evacuation flights before the control of the control o New Delhi: India is likely to expla



The bookings had initially been handled by the external affairs initiary but now more than 75% of them are beingdone by a lindia, which has let on the confusion, the person said.

Company of India Limited 6/r/A (doing businessas) Air India, had confusion with 14 GFR Part 122.9 (d) of the department's regulations that, effective 30 days from the service date of this order, it shall not

perform any third- and/or fourth-freedom charter flights unless the department has granted it specific authority in the form of a state-ment of authorization to conduct ment of authorization to conduct the US transport department. Separately the aviation ministry sa-idion Tussday that it's likely to negod-ate with countries such as the US, Prancs, Germany and the UK on allo-with chief the Tires to operate flights.

"As we contemplate further opening up in response to demands, we are looking at the prospect of establishing individual bilateral bubbles-lindia-US, India-France, India-Germany, India-UK. These are all destinations where demand for travel has not diminished. Final decisions pursuant to negotiations are expected to barblen seen." It said

not diminished. Final decisions pur-suant to respondations are expected to be taken soon, "It said. Air India is the only Indian attrine currently operating to North Ameri-ca-Dur daily lights compared with seven before the onset of travel rest-rictions due to Covid-18. India stopped international flights on March 12. "Discussions are on and we ex-pect to resolve it in a few days," said the person cited above. "We have al-lowed airlines from various count-ries to operate evacuation flights

lowed airlines from various count-ries to operate exacuation flights and are not averse to allowing car-riers from the US too." As part of the offer, the govern-ment may allow American carri-ers to operate flights to India, ferry-ing people back and forth.

## Electronics Industry on the Edge **Over Stranded Chinese Imports**

Shipments stuck at Chennai and Delhi; cos fear losses due to disruption and manual checking of goods

### Anandita Mankotia, Kalyan Parbat & Surabhi Agarwal

New Delln I Kolkara: With shipments from Chlina stranded apprissince Monday night, the electronics manufacturing industry has panicked amid lack of clarity our low long the supply chain will be micked amid lack of clarity our low long the supply chain will be seen halted and now there may be a physical checking of any long the lack of the seen halted and now there may be a physical checking of any long the lack of the lack

Inlar and Electronic Association, told ET. Lava, Foxconn, Oppo, Vivo, Flextronics and Apple are among the members of the association. Smartphone vendors including Vivo, Oppo and Xisomi had already vivo, Oppo and Xisomi had already vivo, Oppo and Xisomi had already to a grindle production could come to a grindle halt because most components are supplied from China, expersissald. A spokesperson at Xisomi told ET the already was "evaluated based or a specific production could come and the supplied from China, expersissald. A spokesperson at Xisomi told ET the already was "evaluated based or a specific production could be a specific production could be a specific production of the specific production could be a specific production of the specif

ponents are ingrivation incrementations se sourced from various countries.
Under the Risk Management System (RMS) introduced in line with international best practices, only consignments designated as 'high risk' had to undergo thoro-

neh manual chocks while others could get approval based on self-certification. However, the government, it is learnt, has pulled imports from China out of this category for thorough examination. "Components such as displays need to be packaged under certain "Components such as displays need to be packaged under certain aleare and manual checking of these sophisticated components will lead to destruction of a lot of value in millions of dollars." Mohindrow as and a dolay of more than 24 hours in clearances would severely discussed in the component of the compone

nication to officers, who are said to have suddenly found this cate-gory in their RMS1astnight. Even telecom network equip-ment manufacturers felt the heat of delayed shipments from China. An Ericsson spokesperson told ET that the vendor does not use Chennal port for its imports and there is no immediate impact on

### Chinese Govt, **PLA Have No** Stake in Huawei'

Our Bureau

New Delhi: Huawel on Tuesday reiterated that neither the government of China nor its People's Liberation Army (PLA) has any stake in the telecom equipment maker. We would like to carrily that Huawel is a private compact of the property of the

awel has repeatedly denied any links to the PLA or the Chinese government even as intelligence agencies and reports have flag ged links between them.

## 'Lawsuits by SBI, Chinese Banks Not Related to Personal Loans'

False claim made by Chinese Banks, would pursue further legal action: Reliance Group chief Anil Ambani

#### Our Bureau

Mumbai: Reliance Group chief Anil Ambani said the lawsulis fi-led by State Bank of India and Chinese lenders against him we-re not related to personal borro-wings but to corporate loans, and that he expected completion of the debt resolution process at Re-liance Communications would settle this Issue.

liance Communications would settle this Issue. "The three Chinese Banks have made their patently false claim based on an alleged guarantee that was never signed by me. Inactual fact, had only signed a power of attorney limited to executing a of attorney limited to executing a three Chinese banks." he tolds hard the Chinese banks, "he tolds hard the Chinese banks," be tolds hard the Chinese banks, "be tolds hard the chinese banks," be tolds hard the chinese banks, "be tolds hard the chinese banks," be tolds hard the chinese banks, "be tolds hard the chinese banks," be tolds hard the chinese banks, "be tolds hard the chinese banks," be tolds hard the chinese banks, "be tolds hard the chinese banks," but the chinese banks, "be tolds hard the chinese banks," but the chinese banks, and the chinese banks, "be tolds hard the chinese banks," but the chinese banks, "be tolds hard th



I had only signed a power of attorney limited to executing a comfort to Chinese banks

lenders invoked pledged shares of the companied on Tuesday at Ambani to pay \$717 million to three Chinese banks within 21 days, after ruling hat a personal guarantee which the indian business man had disputed was binding. During the hearings, the courtrule that it did not accept Ambanis

defence that his net worth was nearly zero or that his family would not help him out if things gorready the control of him of help him out if things gorready him of him of help him out if him of him

### Right Time to Speed Up Efforts to Cut Dependence on Chinese Imports: L&T

Co supports 'Atmanirbhar Bharat' initiatives and will contribute towards it, says CEO

products' sentiment gathers momentum in the country, Lar-sen & Toubro's chief executive of-ficer SN Subrahmanyan said that India should accelerate efforts to reduce its dependence on Chi-

induce the accine action of the mese imports.

After the Indian and Chinese troops had skirmishes at the Galwan valley, leading to the marry-dom't of 20 indian army personnel, citizents have organized protests of the control of the control of 20 indian army personnel, citizents have organized protests control of 20 indian army personnel, citizents have organized protests have control of 20 indian army personnel, citizents have organized protests have control of 20 indian army personnel in 20 indian ar



Itribute towards it, says CEO
inghigh in becountry. Asa company involved in nation-hulding
for more than eight decedes, we
firmly stand with the policy of
manufacturing best-in-class
products locally through 'Make in
India', 'he sall, 'Make in
India', 'he sall, 'Make in
Lat's add that it is nurruring the
local manufacturing and
construction ecosystem in
cost-effective sub-intuses for the
global markers.

"As a long-term proponent of
Make in India, Larsen & Toubro
has been contributing for almost

medium to long term. The attum-sphere is right for that and we should accelerate this. "Surface and the manyan, CEO and managing di-rector, salid ma statement. I.&T salid it is committed achieving self-reliance for the domestic industry by creating a carrong and feasible Make in in Company said.

I.&T managed to achieve 80% lo-moving our brave soldiers at unifortunate incident "With an unfortunate incident "with an unfortunate incident "work of the company said."

## ALKYL

## Alkyl Amines Chemicals Ltd.

Regd. Office: 401-407, Nirman Vyapar Kendra, Plot no. 10, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400703
Tel. No.: 022-67946618 | Fax: 022-67946666
Web: www.alkylamines.com | E-mail ID: legal@alkylamines.com | CIN: L99999MH1979PLC021796

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020

Consolidated									
Particulars		Quarter Ended		Year E	nded				
	March 31, 2020	December 31, 2019	March 31, 2019	March 31, 2020	March 31, 2019				
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
Total income from operations	23,476.51	25,691.11	23,745.11	99,287.76	84,640.09				
Exceptional Items	-	1498.39	155	1498.39					
Net Profit before tax (Including Exceptional Items)	6,110.60	8,197.28	3,156.53	24,575.14	13,255.43				
Net Profit after tax	4,920.78	6,041.30	1,892.00	20,132.33	8,610.39				
Total Comprehensive Income	4,910.14	5,946.57	1,801.70	19.989.53	8,527.19				
Equity Share Capital	1019.82	1019.82	1019.82	1019.82	1019.82				
Earnings Per Share (Face value of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations)									
Basic: (Rs.)	24.13	29.62	9.28	98.71	42.22				
Diluted: (Rs.)	24.06	29.54	9.25	98.44	42.10				

			Standalone		
		Quarter Ended	Year Ended		
Particulars	March 31, 2020	December 31, 2019	March 31, 2019	March 31, 2020	March 31, 2019
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	23,476.51	25,691.11	23,745.11	99,287.76	84,640.09
Exceptional Items		3284.16	(44)	3284.16	-
Net Profit before tax (Including Exceptional Items)	6,110.60	9,864.63	3,019.84	25,970.93	13,019.49
Net Profit after tax	4,920.78	7,708.65	1,755.31	21,528.12	8,374.45
Total Comprehensive Income	4,910.14	7,620.36	1,669.81	21,397.95	8,305.60
Equity Share Capital	1019.82	1019.82	1019.82	1019.82	1019.82
Earnings Per Share (Face value of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic: (Rs.)	24.13	37.79	8.61	105.55	41.06
Diluted: (Rs.)	24.06	37.69	8.58	105.27	40.95

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosus Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges' Websites (www.lseinfelia.com, www.nseinfelia.com), www.nseinfelia.com, www.nseinfelia.com) and on the Company's website (www.lseinfelia/palmies.com)
- The above results have been audited by the Statutory Auditors of the Company, reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on June 23, 2020. 3. The Board of Directors have, subject to approval of the shareholders, recommended a final dividend of Rs. 10/-per equity share of Rs. 5/-

For ALKYL AMINES CHEMICALS LTD. Sd/-YOGESH M. KOTHARI

## 90

Asian Paints Limited
Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055
Tel. No.: (022) 6218 1000 | Fax No.: (022) 6218 1111 | Website: www.asianpainto.com
Email: investor.relations@asianpaints.com | CIN: L24220MH1945PL0004598

			(₹ in Crores)		
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Year	Ended
No.	Farticulars	31.03.2020* Audited	31.03.2019* Audited	31.03.2020 Audited	31.03.2019 Audited
1	Total income from operations	3,879.01	4,235.32	17,194.09	16,391.78
2	Net Profit for the period (before exceptional items)	649.46	712.45	3,446.23	3,170.25
3	Net Profit for the period before tax	616.26	712.45	3,413.03	3,170.25
4	Net Profit for the period after tax	452.09	478.12	2,653.95	2,132.17
5	Total Comprehensive Income for the period	454.00	465.44	2.704.35	2,113,99
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95,92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date			9,357.37	8,747.04
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	4.71*	4.98*	27.67	22.23

			CONSOL	IDATED	(₹ in Crores
Sr.	Particulars	Quarter	Ended	Year E	nded
lo.	ratuculars	31.03.2020* Audited	31.03.2019* Audited	31.03.2020 Audited	31.03.2019 Audited
1	Total income from operations	4,635.59	4,991.50	20,211.25	19,248.45
2	Net Profit for the period (before exceptional items) <sup>4</sup>	699.22	741.35	3,633.99	3,311.90
3	Net Profit for the period before tax*	699.22	741.35	3,633.99	3,311.90
4	Net Profit for the period after tax	480.25	485.99	2,774.19	2,208.04
5	Total Comprehensive Income for the period	497.23	490.51	2,832.50	2,194.28
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date			10,034.24	9,374.63
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	4.82*	4.92*	28.20	22.48

- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 23" June, 2020. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.salapaliants.com/morefinevstors/financial-results.html) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated financial results, for the quarter and year ended 31" March, 2020 and 31" March, 2019 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results
- The figures of Standalone financial results for the quarter ended 31" March, 2020 and 31" March, 2019 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published audited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- The figures of Consolidated financial results for the quarter ended 31" March, 2020 and 31" March, 2019 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures (unaudited) upto the third quarter of the relevant financial year, which have been subjected to limited review by the auditors.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

AMIT SYNGLE MANAGING DIRECTOR & CEO DIN: 07232566

**CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** 

#### **WESTERN RAILWAY** E-PROCUREMENT TENDER NOTICE No. S S.N. Short Description of item T.O.D. Quantity 186 High Tensile Transition CB Coupe Roller Bearing Commutator End TM4303 by Traction Motor 31 Nos 25 06 2020 188 Axle Box Complete W/O Bearing 5 Sets 26.06.2020 189 Contractor for control Electronics 26.06.2020 190 Circuit Breaker for Traction Motor Blowe 20 Nos. 26.06.2020 191 Cochlear Implant 27.06.2020 192 Duty Register 189 Nos. 01.07.2020 193 Sick and Fit certificate 669 Nos. 01.07.2020 194 Modified Elastomeric Pad for Casnub Bogies 51905 Nos. 06.07.2020 195 9W (2 Feet Length) LED Tubular Lamp 07.07.2020 5009 Nos. 196 POH Kit 2700 Set 10.07.2020 197 Video Laryngo Scope with S.S. Blade198 Solenoid Emag 110 V R8 6 Nos. 13.07.2020 15.07.2020 3500 Nos 199 Narrow Jaw Adapter 15.07.2020 200 Aluminium Chequered Sheet for Flooring 14000 Kg 16.07.2020 Diesel Forklift Trunk Cap - 6 tons 202 Flap Door Arrangeme 180 Nos. 20.07.2020 Security Plate for Anti Roll Bar Arrangement 2500 Nos. 204 Upgraded High Capacity Draft Gear 215 Nos. Regarding detailed notice EMD, Purchase restrictions and detailed tender conditions, please visit website www.ireps.gov.in and www.wr.indianrailways.gov.in. D-09 For Principal Chief Materials Manager D-09

महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

MÄHARASHTRA RAIL INFRASTRUCTURE

**DEVELOPMENT CORPORATION LIMITED** 

(महाराष्ट्र सरकारचा आणि रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त उपक्रम) (A Joint Venture of Govt. of Maharashtra and Ministry of Railways)

2 रा मजला, हेक्स्ट हाऊस, नरीमन पॉईट, मुंबई 400 021 (2nd Floor, Hoechst House, Nariman Point, Mumbai - 400 021)

EXPRESSION OF INTEREST

**EMPANELMENT OF CIVIL CONTRACTORS** 

**SUPPLEMENT TO EOI DATED 24/01/2020** 

MRIDC invites applications from Civil Contractors/Agencies Firms for the work of Rebuilding of Old Road Over Bridges as well as Construction of New Road Over Bridges (Cable Stayed Bridges)

old ROBs/ Construction of New ROBs in Mumbai with best possible architectural finish and with least disturbance to road and

rail traffic. MRIDC is aiming to complete the task in shortes

Interested Companies may visit our official website www.maharail.com for details and information. Applicants may

submit their applications through e-mail at tender@maharail.com

or dgmtender@maharail.com or in sealed envelopes in prescribed

format in the Corporate office Mumbai on or before 08/07/2020

before 03:00 PM. Any corrigendum to this notice shall be hosted

Other Iconic Structures) in Mumbai and Suburban areas. MRIDC has been entrusted with the responsibility of Rebuilding of

possible time with best possible solution.

on our official website only.

same.

**WESTERN RAILWAY** 

Tender Notice No: BCT/20-21/145, dt.

22/06/2020 DOP-21/07/2020. The Tender may be read with following

amendments: (1) Existing Name of Work: VIRAR-SURAT SECTION -Hiring

of Four wheeler Non-AC vehicle for day to

day inspection and supervision of variou

works under the ADEN/DFCCIL section

for two years. **Revised Name of Work:** VIRAR-SURAT SECTION-Hiring of Four

wheeler Non-AC vehicle for day to day

inspection and supervision of various works under the ADEN/DFCCIL section

for 21 months. (2) Existing Tender Cost. ₹ 11,98,342.08/- Revised Tender Cost

₹ 10,48,549.32/- (3) Existing EMD Cost

₹24,000/- **Revised EMD Cost:** ₹21,000/-

All other terms & conditions will remain

M. P. POWER GENERATING CO. LTD.

above portal.

Corrigendum-01

E-Tender No.: 2020\_MPPGC\_91915
MPPGCL has invited offers for "Implementation of LAN Solution in MPPGCL" through e-tender portal www.mptenders.gov.in vide NIT

The revised schedule for submission of Pre-Bid Queries is 8th July 2020 upto17:30 Hrs, Date and time of Pre-bid Meeting shall be 15th July 2020 at 11:30 Hrs and Bid submission closing date shall be 17th August 2020 up to 17:30 Hrs.

For further details the website www.mptenders.gov.in may please be visited regularly. Now onwards, no Clarifications/ Addendum/ Corrigendum/Extension shall be published in newspaper.

Chief Engineer (PRG)

EAST CENTRAL RAILWAY

STORES DEPARTMENT

OPEN TENDER Batch No: 32/20

dated: 17.06.2020

SI. No. 01. Tender No.: 03202844A

Brief Description: Transformer oil cooling blower Quantity: 18Nos published on/time: 09.06.20/16.20.44 Closing on: 13.07.20 Fund: Fund is available SI. No. 02. Tender No.:

available 51. No. 02. Tellias 188.004185005A Brief Description : Coupler Body Quantity :180Nos published on/time: 10.06.20/ 14.56.32 Closing on

13.07.20 Fund : Fund is available

Participants are required to submit their offer only on-line through the web portal of IREPS- <a href="www.ireps.gov.in">www.ireps.gov.in</a> \_before the closing date and time. Other details regarding Consignee and detailed

description of stores are available in

tender document in tender notice on the

PR/342/HQ/STORE/ T/20-21/32

Principal Chief Material Manager



Work

-महा रेल-

#### "WALK IN INTERVIEW" FOR THE POST OF SENIOR RESIDENTS IN **VARIOUS SPECIALTIES**

MANAGING DIRECTOR

MRIDC

Walk in interview for filling up the post of SENIOR RESIDENTS in various specialties in JRH is Scheduled to be held on **06.07 2020 at 11.30 AM** in Divisional Railway Manager's office, Mumbai Central, Mumbai. The candidate may apply ONLINE on our official website: http://203.153.40.19/bct

**WESTERN RAILWAY** 

(ekarmik) and as well as on ekarmikbct downloadable application available on Google Playstore. The date of submission of online application is from 26,06,2020 to 02.07.2020. Applications sent by post will not be accepted. Interview will be held on 06.07.2020. If number of candidates applied will be more,

then specific date for interview will be communicated to candidates on Contact number given in Application form (In order to maintain social distancing). Applications are invited for the 16 posts of Sr. Residents in following Specialty -

CVTS Medicine	03	Obst & Gynae	01
CVTS Surgery	02	02 Gen Surgery	
CVTS Anaesthesia	02	Gen Anaesthesia	01
Gastro-enterology	02	GISurgery	01
Gen Medicine 01		Paediatrics	02*

\*Engagement of Senior Resident in Paediatrics will be w.e.f 09.08.2020 & 04.09.2020 Total category wise break up of above 16 posts are Gen-07, SC-03, ST-01, OBC-03, Total category wise break up of above 16 posts are Gen-07, SC-03, ST-01, OBC-03, EWS-02. Senior residents posts of Jagjivanram Hospital, W.Rly. Mumbai Central are accredited for DMER, Mumbai, Maharashtra, Government Post PG Service Bond as per their letter dated 15.01.2015. The candidates should bring all original documents along with a set of self attested photocopy of the same pertaining to age, qualification, MCI registration, work experience, recommendation from previous employer. Caste etc. For more information visit www.wr.indianrailways.gov.in under News and recruitment section and on http://203.153.40.19/bct (ekarmik) and apply online on the same within scheduled date & time VISIT> http://203.153.40.19/bct (ekarmik)

CLICK > MEMO/NOTIFICATION on Home screen > click DISPLAY MEMORANDUM select type-NOTIFICATION of includes deen value bis-Lat Memorandom select type-NOTIFICATION > click SEARCH Please bring the filled application form downloaded from application history/status of

Like us on : f facebook.com/We sternRly | follows us on : 🛩 twitter.com/Weste

## **WESTERN RAILWAY - AHMEDABAD DIVISION**

	VARIOUS ENGINEERING WORK							
E	-TENDER NOTICE NO. 8 YEAR 2020-21 DATE: 20.06.2020							
)1	e-Tender No.	DRM-ADI-114-2020-21						
	Name of	Gandhidham colony - Annual maintenance contract for						

providing manpower for various day to day maintenance

		works at fo	or one years.			
	Approximate	NIT Cost	Rs. 59,90,504.00			
	EMD Cost		Rs. 1,19,800.00			
02	e-Tender No.	DRM-ADI	-115-2020-21			
	Name of Work	Bridge Zo Enginee	All ordinary & miscellaneous repairs up to Rs. 5 Lakhs fo Bridge Zone no. 21 of 2020-21 under Assistant Divisiona Engineer-Palanpur, Divisional Engineer (North). Ahmedabad's jurisdiction. (Re-invited)			
	Approximate	NIT Cost	Rs. 70,91,908.30			
	EMD Cost		Rs. 1,41,800.00			
03	e-Tender No.	DRM-ADI	-116-2020-21			
	Name of Work	Viramgam	n Samakhiyali (SL & UP), CTR (P) = 14.458 Kms.			
	Approximate	NIT Cost	Rs. 4,45,26,669.87			

EMD Cost Rs. 3.72.600.00

04 e-Tender No. DRM-ADI-117-2020-21 Name of

Jhund Samakhiyali Section: Supply of potable drinking water by road tanker at station Devaliya, Khakhrechi Maliya Miyana, Indirangar, Surbari, Wadharva, Katariya, LC NO 67,LC 68,LC70,LC 71, LC 73, LC 75, LC 76, LC 79, LC~80, LC~82, LC~84, LC~85, LC~86, LC~87, LC~88, LC~90,LC 91, LC 93, LC 95, LC 97, LC 98, LC 99, LC100, LC 103,LC104, LC 105, LC107,LC 108, LC 110, LC 112, LC

17 (for two year) (Re-invited) Approximate NIT Cost Rs. 45,62,671.55 EMD Cost Rs. 91,300.00 e-Tender No. DRM-ADI-118-2020-21 Name of Ahmedabad Viramgam Jhund Samakhiya Section: Supply Work of potable drinking water by road tanker on LC No 11 B to 40

and gate quarter of Ahmedabad Viramgam section and Jhund station & LC No 1 between VG-JN at Km 563/12-13 and manned LC No 14, LC15, LC 17, LC20, LC21, LC23, LC24, LC25, LC26, LC29, LC33, LC34, LC36, LC38, LC40, LC41, LC 44, LC45, LC46, LC47, LC48A, LC48C, LC51, LC52, LC54, LC55, LC56, LC57, LC58, LC59, LC60, LC61, LC 62. LC63, LC64, LC65 & LC 66 of Jhund Samakhiyali section under jurisdiction of Divisional Engineer (West) Ahmedabad (for two year) Approximate NIT Cost Rs. 20,81,289.91

**EMD Cost** Rs. 41.600.00 06 e-Tender No. DRM-ADI-119-2020-21 Name of Hiring of Truck for maintenance of track for Senior Section Work Engineer (P-way) Katosan Road under jurisdiction of Assistant Divisional Engineer Viramgam (for Two years)

Approximate NIT Cost Rs. 22,14,398.82 **EMD Cost** Rs. 44,300.00 Closing date & time of e-tender Date: 21.07.2020 Time: 15.00 Hrs Date: 21.07.2020 Time: 15.30 Hrs

Opening date & time of e-tender Sr. Divisional Engineer(coordination)-Ahemdabad, D.R.M. Office, Near Chamunda Bridge, opposite New Swadeshi Mill, Naroda Road, Amdupura, Ahemdabad-382345

Website for participating e-tender | www.ireps.gov.in ADI-53

(A Govt. Of M.P. Undertaking) (CIN-U40109MP2001SGC014882)

no. 555 dtd. 3rd Jun'20.

MPPGCL, Jabalpur

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 28.02.2020 calling upon the Borrower(s) CHANDRASHEKHAR VASANT CHAWAN, SMITA CHANDRASEKHAR CHAVAN ALIAS SMITA CHANDRASHEKHAR CHAWAN ALIAS SMITA CHAWAN AND 3. SHEKHAR EYE RESEARCH PRIVATE LIMITED to repay the amount mentioned in the Notice being Rs.21,11,257/-( Rupees Twenty One Lakh Eleven Thousand Two Hundred Fifty Seven Only) against Loar Account No.HLAPCHM00055222 as on 27.02.2020 and interest there on with 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower (s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower (s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of theSecurity Interest (Enforcement) Rules, 2002 on 22.06.2020

The Borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.21,11,257/-( Rupees Twenty One Lakh Eleven Thousand Two Hundred Fifty Seven Only) as on 27.02.2020 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) o Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secure

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY PROPERTY BEING OFFICE NOS. 106,107,108,&109 1ST FLOOR, OF BUILDING KNOWN AS "FALCON COURT" CONSTRUCTED ON THE PLOT NO. 4, SITUATED AT HARI OM NAGAR, EASTERN EXPRESS HIGHWAY MULUND ( E ), TALUKA KURLA , DISTRICT MUMBAI SUBURBAN, MUMBAI MAHARASHTRA

OFFICE NO. 106 :-HAVING CARPET AREA 230 SQ. FEET EQUIVALENT TO 21.36 SQ. MTRS.

OFFICE NO. 107 :-HAVING CARPET AREA 252 SQ. FEET EQUIVALENT TO 23.41 SQ. MTRS.

OFFICE NO. 108 :-HAVING CARPET AREA 236 SQ. FEET EQUIVALENT TO 21.92 SQ. MTRS.

OFFICE NO. 109 :-HAVING CARPET AREA 218 SQ. FEET EQUIVALENT TO 20.25 SQ. MTRS.(TOTAL 936 SQ. FEET) CARPET AREA AS PER MEASUREMENT 1010 SQ. FT.

Sd/

Place: MUMBAI INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

### **Notice For Issue of Duplicate Share Certificates**

Notice is hereby given that share certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been reported lost / misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate share certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Company:- Proctor & Gamble Health Ltd. Registered Address:- Godrej One, 8th Floor, Pirojshah Nagar, Eastern Express Highway, Vikhroli-E, Mumbai - 400079.

Folio	Name of the	No of	Distinctive No.	Distinctive No.	Certificate	
Number	Shareholders	Shares	From	To	Nos	
V001425	Vinodchandra	25	4391337	4391361	65319	
V001423	M. Shah	23	4391337	4391301		

Company:- Balmer Lawrie & Co. Ltd. Registered Address: 21 NS Road, Kolkata - 700 001.

Folio Number	Name of the Shareholders	No of Shares	Distinctive No. From	Distinctive No. To	Certificate Nos
0005270	Vinodchandra	330	29148650	29148979	107559
	M. Shah &	196	171434401	171434596	255570
Manish		50	13437030	13437079	40406
V. Shah		13	16481320	16481332	64529

### **Company:-** Empire Industries Ltd. Registered Address: 414, Senapati Bapat Marg, Lower Parel - W, Mumbai - 400013.

Folio	Name of the	No of	Distinctive No.	Distinctive No.	Certificate
Number	Shareholders	Shares	From	То	Nos
	Malati V.	50	1931972	1932021	6356
	Shah	50	1932022	1932071	6357
M000138		50	1932072	1932121	6358
130		50	1932122	1932171	6359
		50	1932172	1932221	6360
	Wi. Silali	50	1932222	1932271	6361
		50	1932272	1932321	6362
		10	1932322	1932331	6363

Dated: 24<sup>th</sup> day of June, 2020 Place: Mumbai

Manish Vinodchandra Shah

SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Reg Off.: 11 Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New Link Road, Andheri West, Mumbai 400053 E-Tender Notice for supply of materials: "participation in through" web portal of IREPS <a href="www.ireps.gov.in">www.ireps.gov.in</a> offers are invited for supply of the following materials: The closing time for all tenders is at 14.00 hr. Email Id: scclindia@vahoo.co.in Vebsite: www.shah-construction.in CIN: L45202MH1949PLC007048

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of urat a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday ,29th June, 2020, inter alia, to, consider and approve the audited financial results of the Company for the quarter / year ended March 31, 2020. FOR SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

MEHUL JADAVJI SHAH DIRECTOR

DIN: 00933528 Place : Mumbai | Dated: 22nd June, 2020 **SEE** State Bank of India

Retail Assets Centralised Processing Centre (RACPC) - ANDHERI UTI Bldg, 1st Floor, Plot No.12, Road No.11 Behind Tunga Paradise, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai-400093. Phone. 28303998 ( Fax) 28303999/28389765 Email:racpc.andheri@sbi.co.in

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice dated 19.06.2020 in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned borrower/guarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. Some notices are returned undelivered / refused. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower/Guarantors Demand Notice Outstanding Amount **Description of the Property Mortgaged** Name of the Borrower

**DEMAND NOTICE** 

Mr. Pradip Pandurang Dalvi & Mrs. Seema Pradip Dalvi Rs.53,94,795/- Fifty Three Lacs Flat No.1704, 17<sup>™</sup> Floor, Tower A-1, Conwood Astoria, Opp Shagun Mall, Behind Lakshdham School, Ninety Four Thousand Seven Hundred Ninety Five only/-Gokuldham, Goregaon (East), Mumbai-400063.

Borrower/Guarantors are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgaged Property/Secured Assets as mentioned above if the Borrower/ Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the bank. This public notice is to be treated as notice u/s. 13(2) of the SARFAESIAct. 2002.

Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) from the undersigned on any working day in case notice sent by Regd. Post not received by them.

Date : 24.06.2020 State Bank of India Place : Mumbai

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda Filtratur film: 130 - State St

Regional Stressed Assets Recovery Branch : Dena Bank Building, 3rd Floor, 17-B, Horniman Circle, Fort, Mumbai-400001. Phone: 022-22625976, 22625977 Email: sarmms@bankofbaroda.co.in

APPENDIX IV-A, II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)] Sale notice for sale of Immovable properties and movable properties E-Auction sale notice for sale of Immovable assets and Movable assets under the Securitization an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described Immovable and Movable properties Mortgaged Charged to Bank of Baroda, the Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda will be sold on "As is what is" and "Whatevi here is" on 14-07-2020 details of which are mentioned below

Sr. No.	Name & Address of Borrower/ Directors & Guarantors	Description of the properties for sale	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Vehicle	Date & time of Deposit of Tender/EMD	Inspection Date & Time of the Vehicle	E-auction date & time
1	Mr Rajiv Rajendra Modi R/o - 78/8 Krishna Vihar, R A Kidwai Road Wadala, Mumbai -400003	Hypothecation of LMV, Volkswagon PASSAT (AT) 2.0 CRDI (CKD) Reg. No – MH-01-BB-0019 Engine No – CLL002276	1. Rs 1,70,000.00 2. Rs 17,000.00 <b>Bid increment</b> Rs 5000.00	10-07-2020 Upto 5:00 PM	07-07-2020 <b>Time:-</b> 11:00 AM to 03:00 PM	14-07-2020 From 01.00 pm to
2	Pipetech Engineering Services:- Pushkar S Shendarkar R/o - Room No 401, A-Wing, Chandresh Regency, Kalyan Shil Road, Near Sai Baba Mandir, Dombivali East Tushar S Shendarkar, R/o - Room No 401, A-Wing, Chandresh Regency, Kalyan Shil Road, Near Sai Baba Mandir, Dombivali East	Hypothecation of LMV, Nissan Datsun Go Plus T (Red) Reg. No – MH-05-CM-4942	1. Rs 68,000.00 2. Rs 6,800.00 Bid increment Rs 5000.00		Contact person – Kumar Pankaj Singh 8114582657	03:00 pm

TERMS & CONDITIONS:

ERMS & CONDITIONS:

Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to credit of our Bank of Baroda A/c No. 27940200002275, Name - Regional SARB, Branch - PBB Branch, Horniman Circle, Fort, Mumbai, IFSC code: BARB0PBBMUM (fifth digit zero) before submitting the bids online.

Last date for registration/submission of online Bid will be 10-07-2020 Upto 5.00 p.m. The auction sale will be 'Online e-auction / Bidding through website https://lbob.auctiontiger.net on 14-07-2020 from 01:00 pm to 03:00 pm with unlimited extensions of 5 minutes duration each.

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact Mr. Vijay Shetty & Mr. Tilak Maratha(+91-6352490773,6351896832),M/s. E- Procurement Technologies Ltd-Auction Tiger, B-704, Wall Street-II, Opp. Orient Club, Nr. Gujarat College, Ellis bridge, Ahmedabad-380006 Gujarat, Helpline No. 079 61200546/538/568/587/594/598/596/576 ., Help Line e-mail ID: Vijay.Shetty@auctiontiger; Tilak@auctiontiger.net & maharastra@auctiontiger.net applies the process of a public of auction sale hefore submitting their bids and taking

Bidders are advised to go through the website https://bob.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in the e-auction sale proceedings.

Bids shall be submitted through online procedure only in the prescribed format with relevant details.

The bid price to be submitted shall be at or above the Reserve Price and bidders shall improve their further offers in multiples of Rs. 5000/- (Rupees five Thousand Only) The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount within 48 hours (including Earnest Money already paid), from knocking down bid in his/her favor, the same mode as stipulated in clause 6 above. The balance of the purchase price shall have to be paid in the same mode as stipulated within 15 days of acceptance confirmation of sale conveyed to them. In case of default, all amounts deposited till then shall be forfeited including earnest money (for the successful bidder) The EMD of the unsuccessful bidder will be returned on the closure of the e-auction sale proceedings through RTGS/NEFT without interest.

The sale is subject to confirmation by the Bank. If the borrower/guarantor pays the amount due to the Bank in full before date of sale, no sale will be conducted. The vehicle is sold in 'AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS CONDITION' and the intending bidders should make discreet enquiries as regards any claim, charges of any authority on the vehicle, besides the Bank's charges and should satisfy themselves about the title, extent, quality and quantity of the vehicle before submitting the production of the vehicle before submitting the vehicle before submitted the vehicle before their bid. No claim of whatsoever nature regarding the vehicle put for sale, charges / encumbrances over the vehicle or on any other matter, etc., will be entertaine after submission of the online bid 11. The undersigned has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn / postpone / cancel the sale / modify any terms and conditions of the sal

without any prior notice and assigning any reason including calling upon the next highest bidder to perform in case the earlier bidder failing to perform.

12. The purchaser shall bear the stamp duties, charges including those of sale certificates, registration charges, all statutory dues payable to governme rates and outgoings, both existing and future relating to the vehicle. The sale certificate will be issued only in the name of the successful bidder.

13. The intending purchasers can inspect the vehicle on date & time mentioned above at his / her expenses. For further details, please contact, Contact Pe mentioned in aforesaid table.

14. The sale is subject to the conditions/Rules/Provisions prescribed in the SARFAESIAct, 2002, Rules framed there under and the conditions mentioned above.

For Detailed Terms and conditions of the sale, please refer to the link provided to Bank of Baroda's website i.e.www.bankofbaroda.com 15. The purchaser has to transfer the vehicle in his/her name within one month after delivery at his cost.

16. The Purchaser has to take all responsibilities till the vehicle is transferred to his / her name after delivery by signing as indemnity bond of Rs 100.00 17. Car dealers / agencies mat participate in the teniule is unabled in the reliable is unabled in the stock of the reliable in the reliable

SALE NOTICE TO BORROWERS / GUARANTORS

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

read with Rule 6(2) & 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the vehicle will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 23.06.2020 Place: Mumbai Authorised Officer, Bank of Baroda

90 asianpaints

**Asian Paints Limited** Regd. Office: 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai-400 055 Tel. No.: (022) 6218 1000 I Fax No.: (022) 6218 1111 I Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com | CIN: L24220MH1945PLC004598

# EXTRACT OF AUDITED STANDALONE AND AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED $31^{\rm ST}$ MARCH, 2020

			STAND	ALONE	(₹ in Crores)
Sr.	Particulars	Quartei	Ended	Year I	Ended
No.	Farticulars	31.03.2020 <sup>#</sup> Audited	31.03.2019 <sup>#</sup> Audited	31.03.2020 Audited	31.03.2019 Audited
1	Total income from operations	3,879.01	4,235.32	17,194.09	16,391.78
2	Net Profit for the period (before exceptional items)	649.46	712.45	3,446.23	3,170.25
3	Net Profit for the period before tax	616.26	712.45	3,413.03	3,170.25
4	Net Profit for the period after tax	452.09	478.12	2,653.95	2,132.17
5	Total Comprehensive Income for the period	454.00	465.44	2,704.35	2,113.99
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date			9,357.37	8,747.04
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	4.71*	4.98*	27.67	22.23

#Refer note 3

			CONSOL	_IDATED	(₹ in Crores	
Sr.	Particulars	Quarter	Ended	Year E	Year Ended	
No.	i ai ticulai s	31.03.2020 <sup>&amp;</sup> Audited	31.03.2019 <sup>&amp;</sup> Audited	31.03.2020 Audited	31.03.2019 Audited	
1	Total income from operations	4,635.59	4,991.50	20,211.25	19,248.45	
2	Net Profit for the period (before exceptional items)^	699.22	741.35	3,633.99	3,311.90	
3	Net Profit for the period before tax^	699.22	741.35	3,633.99	3,311.90	
4	Net Profit for the period after tax	480.25	485.99	2,774.19	2,208.04	
5	Total Comprehensive Income for the period	497.23	490.51	2,832.50	2,194.28	
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date			10,034.24	9,374.63	
8	Basic and Diluted Earnings Per Share (EPS) (₹) (*not annualised)	4.82*	4.92*	28.20	22.48	

^includes share of profit of associate.

- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 23<sup>rd</sup> June, 2020. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated financial results, for the quarter and year ended 31st March, 2020 and 31st March, 2019 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.
- The figures of Standalone financial results for the quarter ended 31st March, 2020 and 31st March, 2019 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published audited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- The figures of Consolidated financial results for the quarter ended 31st March, 2020 and 31st March, 2019 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures (unaudited) upto the third quarter of the relevant financial year, which have been subjected to limited review by the auditors.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

**AMIT SYNGLE** MANAGING DIRECTOR & CEO DIN: 07232566

Date: 23rd June, 2020 SD/-

#### **SHUKRA BULLIONS LIMITED** 232, 2nd Floor, Panchratna, Opera House

Mumbai-400004 CIN NO. L67120MH1995PLC284363 www.shukrabullions.com, Email.shukrabullions@yahoo.com Phone No. 022-23672992 NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held Tuesday 30th June. 2020 at 3.00 P.M at 3rd Floor, Panchdhara complex, Near the Grand Bhagwati Hotel, S.G.Highway Bodakdey, Ahmedabad 380054 inter-alia to take on record the Audited Financial Results of the Compan for Quarter/Year ended 31st March 2020 The information is also available on Company's website a www.shukrabullions.com and BSF websit

For Shukra Bullions Limited

Chandrakant Shah Place: Mumbai Date : 23.06.2020 Director(DIN:01188001)

www.bseindia.com

## मुल्लर ॲन्ड फिप्पस (इंडिया) लि.

२०४, माधवा, २ रा मजला, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, फॅमेली कोर्टच्या जवळ, बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०५१. सीआयएनःएल६ ३०९०एमएच१९१७पीएलसी००७८९

### सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ तरतुर्द अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक मार्च ३१, २०२० रोजीस संपलेल्य तिमाही आणि वर्षसमाप्तीसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेऊन आणि पटलावर घेण्यासाठी सोमवार, जून २९ २०२० रोजी घेण्यात येणार आहे

सदर सूचना स्टॉक एक्सचेंज वेबसाईड जेथे कंपनीचे शेअर्स सुचीबद्ध आहेत www.bseir di.com यावर उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशानसार मुल्लर ॲन्ड फिप्पस् (इंडिया) लि. करिता

दिनांक : २३-०६-२०२० **मिलन दलाल** स्थळ : मुंबई.

संचालक डीआयएन: ०००६२४५३

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public that flat and shares more particularly described in the schedule hereunder written is being transferred in the name o Mr. Mehul Mukundbhai Badiyani, lega heir, (Mrs. Davyaniben Mukundbh Badivani, other legal heir have alread released her right), of Mr. Mukundbha Jivanlal Badiyani. All PERSONS havin any claim in respect thereof by way sale, exchange, gift, mortgage, charge trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their workplace a A/62, Shanti Apartment, M. G. Road Charkop Village, Kandivali West, Mumb 400 067, within 14 days from the date hereof failing which, the claim/s if any, of such person/s will be considered to have een waived and/ or abandoned and th transfer shall be completed.

Room No. B-5 admeasuring 25 (twer five) sq. meters, equivalent to 269 sq feet, as per the Agreement of Releas Deed dated 14th March, 2020 (registered no. 2980/3/36), (originally Sale Agreemen dated 30th September, 2010), at Charkon Shree Ganesh Smruti CHS Ltd., Plot No 838, RSC -12, Near Akshara School Charkop, Sector No. 8, Kandivali West Mumbai 400 067, Survey No. 41(pt), and five fully paid up shares bearing distinctive serial numbers from S. No. 21 to S. No. 25, both inclusive of the facvalue of Rs. 50/- (Rupees Fifty each), i.e Rs. 250/- (rupees two hundred fifty only) issued vide share certificate number 05 dated 17th July, 2005, by Charkop Shree on property bearing C.T.S. No. 41 o Village-Charkop, Taluka Borivali. For Adv Bhavin S. Kari

SCHEDULE ABOVE REFERRED TO

Advocate High Cou Dated this 24 / 06 / 2020 Place: Kandivali (West), Mumba



ोकृत कार्यालय : ९ वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११० ००१ दूरध्वनी : ०११-२३३५ ७१७१, २३३५ ७१७२, २३७० ५४१४, संकेत स्थळ : www.pnbl

शाखेचा पत्ता : ३०२, तिसरा मजला, रिद्धी आर्केड, वाय. के. नगर एनएक्स- ॥, १०० फूट नारंगी बायपास रोड, विरार (पश्चिम), महाराष्ट्र ४०१३०३. ईमेल : virar@pnbhousing.com, वेबसाईट : www.pnbhousing.con

च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३(१) अन्वये सूचना, तारखेनुसार सुधारणा

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, चे चॅप्टर III

सम्ही, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. (यानंतर 'पीएनबीएचएफएल' असा उङ्केख) आमच्या ३०२, तिसरा मजला, रिध्दि आर्केड, वाय के नगर एनएक्स-॥, १०० फूट नारंगी बायपास रोड, विरार (पश्चिम), महाराष्ट्र– ४०१३०३ येथे स्थित आमच्या विरार शाखा कार्यालयातून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर 'ऑक्ट' असा उह्लेख) च्या चॅप्टर ॥ च्या कलम १३(२) अन्यये मागणी सूचना निर्गमित केली आहे. सदर मागणी सूचना तुम्ही सर्व खालील कर्जदार/सह कर्जदार यांना आमच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत निर्गमित करण्यात आली आहे. तुमचे खाते हप्ते/व्याजाच्या थकबाकीचे प्रदान न केल्यामुळे रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया/नॅशनल हाऊर्सिंग बैंक यांच्या निर्देशानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. इलचे हमे, व्याज इ. चे तुम्ही कबूल केल्याप्रमाणे प्रदान करण्यात तुम्ही कसूरवार ठरले आहात. थकीत रक्कम खाली नमूद करण्यात आली आहे. पुढे आम्हाला सकारण असे वाटते की. तम्ही मागणी सचनेच्या सेवेस टाळाटाळ करीत आहात आणि त्यामळे मागणी सचनेची सदर प्रसिध्दी. जी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वयेसध्दा आवश्यक आहे. तम्हाल तारखेपर्यंत व्याज आणि प्रभारासह वरील सदर रक्कम सदर माणणी सूचनेच्या प्रसिध्दे तारखेपासून ६० दिवसात पीएनबीएचएफएलला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार उरल्यास पीएनबीएचएफएल कर्जदार आणि हमीदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेण्यासह तारण मत्तांच्या सर्व किंवा कोणत्याही एक किंवा अधिक सर्वांविरोधात सदर ॲक्टच्या त्रिपार वर्ष क्या कोणत्याही किंवा सर्व तरतुर्दीन्वये आवश्यक कारवाई करेल.

पुढे तुमचे लक्ष सिक्युरिटायद्गेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोटकम (८) च्या रतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. ज्या अन्वये तुम्ही जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून दरपत्रक निविदा मागवून किंवा खाजगीरित्या तारण मत्तेच्या विक्रीकरिता सूचनेच्या प्रकाशना तारखेंपर्यंत पीएनबीएचएफलद्वारे उपाजिंत सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकितत संपूर्ण थकवाकी रक्कम प्रदान करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडू-दरपत्रक, प्रस्ताव मागवून किंवा खाजगीरित्या तारणमतेच्या विक्रीकरिता सूचनेच्या प्रकाशनापूर्वी पीएनबीएचएफएलद्वारे उपाजित परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकितत संपूर्ण थकवाकी रक्कम चुकती केली नाहीत तर तुम्ही त्यानंतर तारण मत्तेच्या विमोचनासाठी हक्कटार राहणार नाही

पुढे, तुम्हाला वरील सदर तारण मत्ता विक्री, भाडेपट्ट्याच्या मार्गाने किंवा कोणत्याही अन्य मार्गाने हस्तांतर करण्यापासून सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये प्रतिबंध

अनु. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार आणि सहकर्जदाराचे नाव आणि पत्ता	हमीदाराचे नाव आणि पत्ता	गहाण मिळकत	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेच्या तारखे रोजीस थकबाकी रक्कम
٧.	एचओयु/व्हीआरआर/ ०११९/६३२६२४ शा.का. विसर	श्री. अब्दुल कादर, सी. नोशिन जहान, डी ००१, बिल्डिंग क्र. २१, डी विंग एसआरए स्कीम, संघर्ष नगर, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र – ४०००७२	प्र.ना.	१०७, १ विंग ए, रॉयल प्लाझा, सर्व्हे क्र. २०० गाव निळमोरे, ता. वसई, जिल्हा नालासोपारा पश्चिम, आयन रेसिडेन्सी जवळ, महाराष्ट्र, भारत – ४०१२०२	१६.०३.२०२०	रु. २०,२३,७७५.६७ (रुपये वीस लाख तेवीस हजार सातशे पंच्याहतर आणि पैसे सदुसष्ट मात्र) १६/०३/२०२० रोजीस
۶.	एचओयु/व्हीआरआर/ ०२१८/४९३८८७ शा.का. विरार	श्री. सतिश काशिनाथ यादव, सौ. सुषमा सतिश यादव २०३, सागर अपार्टमेंट, पाचपावरी रोड, पालघर विरार, महाराष्ट्र – ४०१३०५	प्र.ना.	पत्तॅट क्र. ००३, तळमजला, बी विंग, जयंत अपार्टमेंट नारिगी रोड, विरार पूर्व, महाराष्ट्र, भारत – ४०१३०५	१६.०३.२०२०	रु. १९,४४,१३५.१८ (रुपये एकोणीस लाख चव्वेचाळीस हजार एकशे पस्तीस आणि पैसे अठरा मात्र) १६/०३/२०२० रोजीस
ठिव	जण : विरार, मुंबई/दिनां <sup>न</sup>	क : २३.०६.२०२०		प्राधि	कृत अधिकारी, पीर	एनबी हाऊसिंग फायनान्स लि.

बैंक ऑफ इंडिया BOI

घाटकोपर (पश्चिम) शाखा: घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६

फोनः २५१२०३९०/२५१०६६३१, फॅक्सः २५१४८८५४ ईमेल : GhatkoparW.mumbainorth@bankofindia.co.in

## नियम ८ (१)

## कब्जा सचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **बँक ऑफ इंडिया, घाटकोपर (पश्चिम) शाखा** (संस्थेचे नाव) चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकत्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात **रु. ३२.६१** कोटी (अक्षरी रुपये बत्तीस कोटी एकसष्ट लाख मात्र) अशी सुचनेत नमुद्र केलेली रक्षम चुकती करण्यासाठी कर्जदार मे. सुशिटेक्स इंडस्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांना बोलाविण्यासाठी दिनांक ०६.०८.२०१९ रोजीची मांगणी सूचना निर्गमित केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेस सदरह अधिनियमाचे कलम १३ चा पोटकलम (४) सहवाचता सदरह नियमावलीचा नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **रु. ३२.६१ कोटी (अक्षरी रुपये बत्तीस कोटी एकसप्ट लाख मात्र)** आणि त्यावरील व्याज या रकमेकरित

बँक ऑफ इंडिया, घाटकोपर (पश्चिम) शाखा (संस्थेचे नाव) च्या प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलबध्द वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे

अनु. क्र.	कर्जदारर/हमीदाराचे नाव	१३ (२) सूचनेची तारीख	सूचनेत दाखविलेली रक्कम	स्थावर मिळकतीचे वर्णन जिचा कब्जा निम्नस्वाक्षरीकारांनी घेतला आहे	कब्जाची तारीख	
8	मे. सुशिटेक्स इंडस्ट्रिज प्रा. लिमिटेड युनिट क्र. १-१, १ला मजला, रूप इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०७२. -कर्जदार	०६.०८.२०१६	पर्यंत रु. ३२.६४ पालघर (जुना ठाणे) मधील प्लॉट क्र कोटी अधिक २८, तारापूर इंडस्ट्रियल एमआयडीसी, गाव सरवली, त पासूनचे वरील सदर रकमेवरील वैधानिक समाविष्ट बिल्डिंग शेड आणि स्ट्रब	पर्यंत रु. ३२.६४ पालघर (जुना ठाणे) मधील प्लॉट क्र. ५ कोटी अधिक ०७.०८.२०१९ एमआयडीसी, गाव सरवली, ताल् पासूनचे वरील सदर	पर्यंत रु. ३२.६४ कोटी अधिक ०७.०८.२०१९ पासूनचे वरील सदर रकमेवरील वैधानिक समाविष्ट बिल्डिंग शेड आणि स्ट्रुज्वस्वस्त	१९.०६.२०२०
2	श्री. हिरप आर. आर्या ८०१/८०२, लिडो टॉवर, एसएनडीटी कॉलेजजवळ, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०० ०४९. - संचालक आणि हमीदार		दरान व्याजासह एकत्रित अनुषंगिक खर्च परिव्यय, प्रभार इ.	सीमाबद्ध : उत्तरेला द्वारे : इस्टेट रोड प्लॉट क्र. जी-१६/३ द्वारे दक्षिणेला द्वारे : प्लॉट क्र. जी-२५, आणि जी-२६ चा भागद्वारे पूर्वेला द्वारे : प्लॉट क्र. जी-२५, आणि जी-२६ चा भागद्वारे पूर्वेला द्वारे : प्लॉट क्र. जी-२९ द्वारे पुंच्चंह उपनगरचा जिल्हा आणि उपजिल्हा नॉटणीतील इंडस्ट्रियल युनिट क्र. १-१, रूप इंडस्ट्रियल प्रमायसेस को-ऑपरेटिकः सोसायटी लिमिटेड, सल्हें क्र. १०, ११ आणि ५५, हिस्सा क्र. १, १४ (भाग), आणि १७ (भाग), ३३५ (भाग), आणि १७ (भाग), ३३५ (भाग), आणि १७ (भाग), ३३५ (भाग), इस्त्रियल प्रेचेरी कुली रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ७०२. समाविष्ट बिल्डिंग रोड आणि स्ट्रक्यरसह जिम्मीचे सर्व ते भाग आणि		
÷	श्री. लब हरिष आर्या ८०१/८०२, लिडो टॉवर, एसएनडीटी कॉलेजजवळ, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०० ०४९. - संचालक आणि हमीदार					
8	श्री. कुश हरिष आर्या ८०१/८०२, लिडो टॉवर, एसएनडीटी कॉलेजजवळ, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०० ०४९. - संचालक आणि हमीदार				२०.०६.२०२०	
ų	सी. सुषमा हरिष आर्या ८०१/८०२, लिडो टॉवर, एसएनडीटी कॉलेजजळ, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०० ०४९. - संचालक आणि हमीदार					
Ę	मे. सुशिला फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्र. १-१, १ला मजला, रूप इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, अंधेरी कुला रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०७२.			विभाग. सीमाबद्ध उत्तरेला द्वारे : ऑरके सिल्क मिल्स दक्षिणेला द्वारे : रस्ता पूर्वेला द्वारे : ऑरके सिल्क मिल्स पश्चिमेला द्वारे : जिवन सिल्क मिल्स		

ठिकाण : मंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक: २४.०६.२०२० बँक ऑफ इंडिय



३ रा मजला, २७-बी, होर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई - ४००००१

दूरध्वनी : ०२२-२२६२५९७६, २२६२५९७७, ई-मेल : sarmms@banko परिशिष्ट IV-ए, II-ए [नियम ८(६) आणि ६(२) च्या तरत्दींन्सार]

सेक्योरायदोशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यीरी इंटोस्ट ॲकट. २००२ सहवाचता सिक्यीरी इंटोर (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८/(६) व ६ (२) च्या तरतुदीन्वये स्थावर मिळकती व जंगम मिळकती यांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर व जंगम मिळकती या बँक ऑफ बडोदाकडे गहाण/प्रभारित आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ बडोदाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमूद तपशिलानुसार १४.०७.२०२० रोजी ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार

अ. क्र.	कर्जदार/संचालक आणि हमीदारांचे नाव आणि पत्ता	विक्रीकरिताच्या मिळकतीचे वर्णन	(१) राखीव किंमत आणि (२) वाहनाची इअर रक्कम	निविदा/इअर जमा करण्याची तारीख आणि वेळ	वाहनाच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
3	श्री राजीव राजेंद्र मोदी राहणार – ७८/८, क्रिष्णा विहार, आर. ए. किडवाई रोड, वडाळा, मुंबई – ४००००३	एलएमव्ही वोल्कव्हॅगन पीएएसएसएटी (एटी) २.० सीआरडीआय (सीकेडी) नोंदणी क्र. एमएच-०१-बीबी-००१९ इंजिन क्र. सीएलएल००२२७६ चे जंगमगहाण	१. रु. १,७०,०००.०० २. रु. १७,०००.०० बोली वाढविणे रु. ५०००.००	१०.०७.२०२० रोजी सायं. ५.०० पर्यंत	०७.०७.२०२० <b>वेळ</b> : स. ११.०० ते दु. ०३.०० पर्यंत	१४.०७.२०२० दु. ०१.०० ते दु. ०३.००
۶	पाईपटेक इंजिनियिंग सर्ल्हिसेस :- पुष्कर एस शॅंदरकर राहणार - खोली क्र. ४०१ ए विंग, चंद्रेश रेजन्सी, कल्याणा शीळ रोड, साईबाबा मंदिराजवळ, डॉबिवार्ण पूर्व. तुषार एस शॅंदरकर राहणार - खोली क्र. ४०१ ए विंग, चंद्रेश रेजन्सी, कल्याण शीळ	एलएमव्ही निस्सान दत्सुन गो प्लस टी (रेड) नोंदणी क्र. एमएच-०५-सीएम-४९४२	१. रु. ६८,०००.०० २. रु. ६,८००.०० बोली वाढविणे रु. ५०००.००		संपर्क व्यक्ती – कुमार पंकज सिंग ८११४५८२६५७	

अटी आणि शर्ती :-इसारा अनामत रक्कम ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी बॅक ऑफ बडोदाचे खाते क्र. २७९४०२०००२२७५, नाव–रिजनल एसएआरबी शाखा – पीबीबी शाखा, होर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई, आयएफएससी कोड

BARBOPBBMUM (पाचवे अक्षर शुन्य) मध्ये आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफर मार्फत जमा करणे आवश्यक आहे ऑनलाईन बोली सादर करण्यासाठी/नोंदवण्यासाठी अंतिम तारीख १०.०७.२०२० **रोजी सं. ५.००** पूर्वी आहे. लिलाव विक्री **प्रत्येकी ५ मिनिटांच्या कालावधीच्या अमर्यादित वि**र रोजी द. १.०० पासून द. ३.०० पर्यंत वेबसाईट https://bob.auctiontiger.net मार्फत 'ऑनलाईन ई-लिलाव/बोलीने' करण्यात येईल.

इच्छुक बोलीदापने लागिन आयडी आणि पासवर्ड तयार कर्णे अपलाडिंग डाटा, बोलीचे सारदीकरण, ई-बोलीच्या प्रक्रिवेचे प्रशिक्षण इ. करिता मदत हवी असल्यास, श्री. विजय शेट्टी आणि श्री. तिलक मराठा (+९१-६३५२४९०७७३, ६३५१८९६८३२) मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नोलॉजीस् लि. ऑक्शन टायगर, बी७०४, वॉल स्ट्रीट-॥, ओरिएंट क्लब, गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद-३८० ००६ गुजरात. हेल्प लाईन क्र : ०७९ ६१२००५४६/५३८/५६८/५८७/५९४/५९८/५९६/५७६. हेल्पलाईन ई–मेल आयडी : Vijay.Shetty@auctiontiger.net, Tilak@auctiontiger.net

Maharashtra@auctiontiger.net, आणि यांना संपर्क करू शकतात. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत माग घेणे आणि त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://bob.auctiontiger.net पाहाण्याचा सल्ला देणा

बोली संबंधित तपशिलासह विहित नमन्यात फक्त ऑनलाईन प्रक्रियेमार्फत सादर कराव्यात

सादर करावयाची बोली किंमत राखीव किंमतीपेक्षा जास्त असावी आणि बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव रु. ५०००/- (रुपये पाच हजार मात्र) च्या पटीत वाढवावेत. यशस्त्री बोलीदाराने त्याच्या/तिच्या नावे बोली निश्चित झाल्यापासून ४८ तासात खंड ६ मध्ये दिलेल्या पध्दतीने खरेदी रकमेच्या २५% (अगोदर मरणा केलेली इसारा अनामत धरून) भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी किमतीच्या उर्वरित त्यांना विक्री अभिहस्तांकनाची स्वीकृती/निश्चितीच्या १५ दिवसांत त्याच पध्दतीने मरणा करणे आवश्यक आहे. कसूरवार उरल्यास इसारा अनामत रकमेसह तोपर्यंत भरणा केलेली सर्व रककम जप्त करण्यात येईल (यशस्वी बोलीदारांकरिता)

. स्वी बोलीदारांची इ.अ.र. व्याजाशिवाय आरटीजीएस/एनईएफटीमार्फत ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर परत करण्यात येईल

विक्री बँकेच्या निश्चितीसापेक्ष राहील. जर कर्जदार/हमीदार यांनी विक्रीच्या तारखेपुर्वी संपूर्ण बँकेची थकबाकी रक्कम चुकती केली तर विक्री करण्यात येणार नाही. . वाहन ''जसे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे अटीचर'' विकण्यात येईल आणि इच्छुक बोलीदाराने वैंकेच्या प्रभाराव्यतिरिक्त वाहनावरील कोणत्याही प्राधिकरणाचा कोणताही दावा, प्रभारासंदर्भात चौकशी करू घ्यावी आणि त्याची बोली सादर करण्यापूर्वी वाहनाचे हक्क, विस्तार, दर्जा आणि परिमाणाबाबत त्यांची स्वत:ची खात्री करून घ्यावी. ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर विक्रीसाठी ठेवलेल्या वाहन, वाहनावरील प्रभार/बोज n अन्य कोणत्याही प्रकारचा दावा विचारात घेतला जाणार नाही

११. निम्नस्वाक्षरीकारांना पूर्वीच्या बोलीदाराने कृती न केल्यास कृती करण्यासाठी पुढील उच्चतम बोलीदाराला बोलविण्यासह कोणतेही कारण न देता आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्त सुधारणे/विक्री तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा कोणतीही बोली स्वतःच्या मर्जीने स्वीकारणे वा नाकारणेचा सर्वस्वी हक्क राहील. १२. खेरीदाराने वाहनाशी संबंधित चालू व भविष्यातील कर आणि दर आणि देणी शासनाला देय सर्व सांविधिक देणी, नोंदणी प्रभार, विक्री प्रमाणपत्र समाविष्ट स्टॅम्प ड्युटी, प्रभार भरायचे आहे. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्व

बोलीटारांच्या नावेच निर्गमित करण्यात येईल

९३. इच्छुक बोलीदार त्याच्या/तिच्या खर्चाने वरील नमूद तारीख आणि वेळेनुसार मिळकतीचे निरीक्षण करू शकतात. पुढील तपशिलाकरिता कृपया उपरोक्त टेबलमध्ये नमूद संपर्क व्यक्ती यांना संपर्क करू शकता १४. विक्री वरील नमूद अटी आणि सरफैसी ॲक्ट/रुल्स २००२ मधील विहित अटी व त्याअंतर्गत केलेले वरील नियमांच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीकरिता कृपया बँक ऑफ बडोदाची वेबसाईट म्हणजेच

www.bankofbaroda.com चा संदर्भ घ्यावा. . खरेदीदाराने त्यांच्या खर्चाने डिलिव्हरी नंतर एका महिन्यात त्याच्या/तिच्या नावे वाहन हस्तांतर करायचे आहे.

. १६. खरेदीदाराने रु. १००.०० चे क्षतीपुर्ती बंध सही करून डिलिव्हरी नंतर त्याच्या/तिच्या नावे वाहन हस्तांतरित करण्याची सर्व जबाबदारी घ्यायची आहे. १७. कार डिलर्स/एजन्सीज निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. परंत त्यांच्या नावे वाहन हस्तांतर करावे लागेल.

१८. वाहन प्रमुख हुंडाई, सर्व्हें क्र. ३६/२, ३६/ए, गाव कशफखांड, दातार इन्स्टिट्युटजवळ, तालुका पनवेल, जिल्हा रायगड – ४१०२०६ येथील स्टॉक यार्डमध्ये आहेत.

कर्जदार/हमीदारांना विक्री सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या

नियम ८ (६) अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदार/हमीदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, ते विककरण्यापूर्वी कोणत्याही वेळी थकीत रक्कम/परिव्यय/प्रभार आणि खर्च चुकता करुण तारण विमोचनसाठी हक्कदार आहेत, कसूर केल्यास वाहनाचा लिलाव/विक्री करण्यात

येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुली करण्यात येईल.

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा ठिकाण : मुंबई

### जाहीर सूचना क्वेटझाल ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड ("कंपनी") च्या भागधारकांना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, दिनांक ८ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० आणि दिनांक १३ एप्रिल, २०२० चे जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० सहवाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदींच्या अनुपालनांत २० जुलै, २०२० रोजी एक विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यास कंपनी इच्छुक आहे आणि सदर कारणास्तव तिच्या सर्व सभादांना सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून ३ दिवसांनंतर ई-मेलने सचना पाठवण्याचे प्रस्तावित आहे.

जर तुम्ही तुमचा ई-मेल ॲड्रेस कंपनीकडे नोंदवला नसेल किंवा जर तुमच्या ई-मेल ॲड्रेसमध्ये कोणतेही बदल झाले असतील तर तम्ही सर्वसाधारण सभेत सहभागी होऊन मतदान करण्यासाठी ई-मेल ॲड्रेस दवण्याकरिता खालील ठिकाणी संपर्क साधा. ई-मेल आयडी : office.mumbai@quezx.com दरध्वनी क्र. : ९५६०२२४६५९

जर कोणतीही चौकशी करायची असल्यास, तुम्ही वरील समन्वयकांकडे संपर्क साधू शकता. क्वेटझाल ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेडसाठी आणि वतीने

डीआयएन:०००४०१९९ पत्ता : वर्कवाईज सोल्यशन्स पी. एल.. नेव्हल १६, डी-विंग, ट्रेडवर्ल्ड कमला मिल्स लोअर परेळ, मुंबई मुंबई शहर, महा-४०० ०१३ तिनांक : २४.०६.२०२० ठिकाण : मुंबई

सही/-

शिव अग्रवाल

## जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, सौ सोनिया वाधवानी (उर्फ: सौ. सोनु वाधवानी) या महसुल गाव चेंबर, तालुका कुर्ला चा सीटीएस क्र. ८१५/१/२/३ धारक मोजमापित साधारण १५० चौ. फू. (बिल्टअप), **कार्यालय क्र. ९, १** ला मजला, दि नीलकंठ कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रिमायसेस सीएचएस लि., प्लॉट क्र. ४०, एन. जी. आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई- ४०००७१ च्या मालक आहेत मोमायटीने विभिन्न के ९१ ते ९५ के १९ धारक शेअर प्रमाणपत्र जारी केलेले आहे. मे. नीलकंठ डेव्हलपर्स. पहिल्या भागातील पक्षकार '**'विक्रेते''** म्हणुन त्यातील उल्लेख बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्स म्हणुन व्यवसाय करणारी भागीदारी संस्था आणि (१) श्री. अनिल खन्ना आणि (२) डॉ. (सौ.) सुषमा अनिल खन्ना त्यातील उल्लेखित **''युनिट खरेदीदार''** दरम्यान केलेला मूळ करार परंत न मिळण्यासारखा हरवला किंवा

गहाळ झाला आहे. सर्व व्यक्तींना याद्वारे कळविण्यात येते की सदर गहाल यालेल्या कागटपुरांच्या आधारे कोणताई व्यवहार कर नये। मास्या अशील **मौ मोनिया** वाधवानी उर्फ: सौ. सोन वाधवानी (वरील नमट कार्यालयाच्या मालक) यांच्या वतीने निम्नस्वाक्षरीकार याद्वारे काही असल्यास दावे किंवा हरकती मार्गवित आहेत, कोणताही दावा/हरकत असल्यास कृपया सदर प्रसिध्दी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात त्यांचे दावे/हरकतींच्या पुष्ठचर्थ संबंधित कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकार विकलांना कळवावे, विहित कालावधीत कोणताही दावा नसल्यास हरवलेल्या कराराच्या सुकृताद्वारे मिळकतीवर दावा नसल्याचे मानण्यात येईल.

सदर दिनांक २४ जून, २०२० सही / -

अमित श्याम चौधरी वकील, उच्च न्यायालय, दुकान क्र. १३५, बिल्डिंग क्र. ४ जवळ, एन. जी. आचार्य मार्ग, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई- ४०००७१

## **OSBI** State Bank of India

रिटेल ॲसेटस् सेन्ट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी)-अंधेरी युटीआय बिल्डिंग, १ ला मजला, प्लॉट क्र. १२, रोड क्र. ११, तुंगा पॅरेडाईज मागे, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३. फोन: २८३०३९९८, (फॅक्स) २८३०३९९९/२८३८९७६५, ईमेल: racpc.andheri@sbi.co.in

### जाहीर सुचना

बँकेच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी तपशिलात नमद केल्यानसा सदर सचना जारी केल्याच्या तारखेपासन ६० दिवसात थकबाकी रकमेची मागणी करण्यासाठी नमद कर्जदार/हमीदार यांना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात दिनांक १९.०६.२०२० रोजीची मागणी सूचना जारी केली होती. काही सूचना न बजावता/नाकारल्यामुळे परत आल्या. त्यामुळे खालील कर्जदार/हमीदारांच्या माहितीसाठी सूचनेचे सदर प्रकाशन करण्यात येत आहे.

कर्जदाराचे नाव	मागणी सूचना थकबाकी रक्कम	गहाण मिळकतीचे तपशील
		फ्लॅट क्र. १७०४, १७ वा मजला, टॉवर ए-१, कॉनवूड ॲस्टोरिया, शगुन मॉलसमोर, लक्षधाम स्कूलमागे, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६३.

कर्जदार/हमीदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्टच्या तरतुर्दीन्वये सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात कर्जदार/हमीदार यांनी नमूद नुसार रक्कम चुकती केली नाही वरील नमूद नुसार गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि त्यानंतर लिलाव करतील. कर्जदार/हमीदार यांना बँकेची लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय वरील नमूद तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा अन्य स्वरूपात हस्तांतर करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम् १३(१३) अन्वये प्रतिबंध सुध्दा करण्यात येत आहे. करण्यास बंदी आहे. सदर जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना मानावी. कर्जदार/हमीदार यांना पोस्टादारे पाठविण्यात आलेली सचना जर प्राप्त झाली नाही तर कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडन कलम १३(२) अन्वये जारी केलेली मळ सचना पाप्त करण्याचा सला देण्यात येत आहे.

दिनांक: २४.०६.२०२० स्टेट बँक ऑफ इंडिया स्थळ : मुंबई प्राधिकृत अधिकारी

## कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

नोंदणीकृत आणि कार्यालय : ५०२, टॉवर-ए, पेनीनसुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सर्केल कार्यालय:- कॅग्री ग्लोबल कॅपीटल लिमिटेड २ रा मजला, ३ बी पुसा रोड राजेंद्र प्लेस, न्यू दिल्ली-४४०००५

### जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार/सहकर्जदार/हमीदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वयं खालील नमूद तारखेस घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या अधीन राहील.

अ. क्र.	कर्जदार,हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	कब्जाची तारीख
٧.	(कर्ज खाते क्र. एलएनसीजीसीपीयुएमटीएल०००००६९३०/ एलएनसीजीसीपीयुपनटीएल००००००३४६८ आमची पुणे शाखा) मोना हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रीकल (कर्जदार) मोना हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रीकल (सह-कर्जदार)	पुणे महानगरपालिका, जिल्हा पुणे - ४१२१०५ च्या हद्दीतील गाव मारकल, तालुका खेड, येथे स्थित एकूण मोजमापित क्षेत्र १८५८.७२ चौ. मी. म्हणजेच २०,००० चौ. फू. गट क्र. १०७४/१ आणि १०७४/२ च्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग	२७-०१-२०२० रु. २,०५,८५,९७१.१२	२०-०६-२०२
۲.	(कर्ज खाते क्र. एलएनसीजीसीपीयुएनटीएल०००००२५७७ आमची पुणे शाखा) एस. पी. एट्टप्रायझेस (कर्जदार) संतोष अवरेश पांड्ये, सुनिता संतोष पांड्ये (सह-कर्जदार)	सर्व्हें क्र १७, हिस्सा क्र १ए, क्षेत्र जमीन मोजमापित क्षेत्र १.५ आर, म्हणजेच १५० ची. मी. स्थित आहे मामुडीं, तालुका हवेली, पुणे, महाराष्ट्र येथे चे सर्व भाग आणि विभागासह त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील दोन्हीं वांधकाम. सीमाबद्ध पूर्व : प्लॉट क्र. ५४, पश्चिम : १५ फूंट रुंद कॉमन रोड, दक्षिण : प्लॉट क्र. ५०, उत्तर : प्लॉट क्र. ४८	२९-०२-२०२० रु. ९४,१०,२५३.००	२०-०६-२०२०
n.	(कर्ज खाते क्र. एलएनसीजीसीपीयुएनटीएल०००००२७३१ आमची पुणे शाखा) प्रितम मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स (कर्जदर) न्यू प्रितम मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स, प्रितम गेणुभाव शेंडे, सीमा प्रितम शेंडे, (सह-कर्जदार)	पलॅट क्र. १०२, क्षेत्र मोजमापित १६४५ चौ. फू. म्हणजेच १५२.८२ चौ. मी. (बिल्टअप) जोडलेल्या बाल्कनीसह स्थित आहे पहिला मजला, विंग-सी, आणि एक कव्हर्ड कार पार्किंग स्पेस क्र. सीबी-२५, मोजमापित साधारण १०७ चौ. फू. म्हणजेच १० चौ. मी. मार्वल, अझुरे, सर्ल्हे क्र. १७९, हिस्सा क्र. १ बी, अमनोरा पार्कजवळ, हडसपर, पुणे, महाराष्ट्र चे सर्व भाग आणि विभागासह त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही बांधकाम	२९-०२-२०२० इ. ६८,८५,९०४.००	२०-०६-२०२०
8.	(कर्ज खाते क्र. एलएनसीजीसीपीयुएनटीएल०००००२४१० आमची पुणे शाखा) ओशिएन कन्स्ट्रक्शन (कर्जदार) मे. सर्जेराव वाव्हळे, सर्जेराव एकनाथ वाव्हळे, कमल सर्जेराव वाव्हळे (सह-कर्जदार)	सर्व्हें क्र. १६८, हिस्सा क्र. १बी/२, क्षेत्र मोजमापित ००एच, २.६० आर. सह तळ, पहिला आणि दुसरा मजला समाविष्ट बांधकाम, तुपे नगर, केशव चौक, मालवडी, हडसपर, पुणे महाराष्ट्र ४११०२८. चे सर्व भाग आणि विभाग. सह त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही बांधकाम. सीमाबद्ध: पूर्व : प्लॉट क्र. २७ चा सर्ल्हें क्र. १६८, पश्चिम: रस्ता, दक्षिण: रस्ता, उत्तर: बी. बी. कुडाळे यांची मिळकत	२९-०२-२०२० क. ६६,१७,७१०.००	२०-०६-२०२४
ч.	(कर्ज खाते क्र. एलएनएमईकेओएल००००२७२०५ आमची कोल्हापुर शाखा) कुकरेजा निर्देश होम, (कर्जदार) लक्ष्मण किशनचंद कुकरेजा, घनशान किशनचंद कुकरेजा, सरिता लक्ष्मण कुकरेजा, मातोश्री कॅन्सर हॉस्पिटल प्रायब्हेट लिमिटेड (सह-कर्जदार)	आर.एस. क्र. २१/ए/१ए/४, पूर्व बाजू, जुना क्र. २१ए/१, मोजमापित क्षेत्र ०एच-१३.२५ आर. म्हणजेच १३२५.६० चौ. मी. (म्हणजेच १४२६३ चौ. फू.) मोजमापित क्षेत्र ०एच-२६.५१ आर. पैकी प्लॉट क्र.४, ई वॉर्ड, मार्केट यार्ड, कोल्हापुरचा मागील गेट, मुस्कान लॅन्समागे, उचगाव, ता. करवीर, जिल्हा कोल्हापुर, महाराष्ट्र – ४१६००३. चे सर्व भाग आणि विभागासह त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही बांधकाम	০५-০३-२०२० इ. ५०,०४,६९९.००	२०-०६-२०२८
		' २०२०   सही/– (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल		

90 asianpaints

एशियन पेंटस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ६अ, शांतीनगर, सांताकुझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५ दरध्वनी क्र. : (०२२) ६२१८ १००० । फॅक्स क्र. : (०२२) ६२१८ ११११ । संकेतस्थळ : www.asianpaints.com ई-मेल: investor.relations@asianpaints.com | सीआयएन : L24220MH1945PLC004598

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्ष अखेरच्या लेखापरीक्षित स्वतंत्र आणि लेखापरीक्षित एकत्रीकृत वित्तीय निष्कर्षांचा उतारा (₹ कोटीमध्ये) अनु. वर्ष अखेर तिमाही अखेर तपशील क्र. ३१.०३.२०२० 39.03.2099 39.03.2020 39.03.2099 लेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित परिचलनातून एकूण उत्पन्न 3.209.09 8,234.32 90,988.08 98,389.00 कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टीं पूर्वी) 3.888.23 कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा ६9६.२६ ७१२.४५ 3,893.03 3,900.24 कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा 2, 543.84 2.932.90 ४५२.०९ 802.92 कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न २,99३.९९ 848.00 884.88 2,008.34 भरणा झालेले समभाग भांडवल Ę 84.82 84.82 84.82 84.85 (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग) ताळेबद तारखेनुसार पुनर्मूल्याकन निधी वगळता इतर निधी 9,340.30 6,080.08 मुलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) 8.09 8.86 २७.६७ २२.२३ (\*अवार्षिकीकृत)

(₹ कोटीमध्ये) अनु तिमाही अखेर वर्ष अखेर तपशील क. ३१.०३.२०२०<sup>°</sup> लेखापरीक्षित ३१.०३.२०१९° लेखापरीक्षित 39.03.2020 39.03.2099 लेखापरीक्षित लेखापरीक्षित परिचलनातून एकूण उत्पन्न 8, ६३५. ५९ 8,889.40 २०,२११.२५ 98,286.84 कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टीं पूर्वी)^ ६९९.२२ 089.34 3, ६ ३ ३. ९ ९ 3,399.90 कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा^ 3,399.90 899.22 089.34 3, ६ ३ ३. ९ ९ कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा 8 860.24 864.88 2,008.99 2,206.08 कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न ४९७.२३ २,८३२.५० २,१९४.२८ 880.49 भरणा झालेले समभाग भांडवल ९५.९२ 84.82 84.82 84.82 (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग) ताळेबद तारखेनुसार पुनर्मूल्याकन निधी वगळता इतर निधी 90,038.28 9,308.83 मुलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) ४.९२\* 8.23, 22.86 २८.२० (\*अवार्षिकीकृत)

& टीप क्र. ४ चा सदर्भ घ्यावा ^ सहयोगीच्या नफ्याचा वाटा समाविष्ट आहे

दिनांक : २३ जून, २०२०

स्थळ : मुंबई

# टीप क्र. ३ चा सदर्भ घ्यावा

- १. वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे फाईल केलेल्या स्वतंत्र व एकत्रीकृत वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर प्रारुप आहे. सविस्तर वित्तिय निष्कर्षांचे आणि या उताऱ्याचे लेखा समितीद्वारा अवलोकन आणि शिफारस करण्यात आले होते आणि कंपनीच्या संचालक मंडळाद्वारा २३ जून, २०२० रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेत मान्य करण्यात आले होते. स्वतंत्र व एकत्रीकृत वित्तिय निष्कर्षांचा संपूर्ण प्रारुप कंपनीच्या वेबसाईटवर (https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html) आणि (www.nseindia.com) या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि (www.bseindia.com) या बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर
- ३१ मार्च २०२० आणि ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी व वर्षाकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षकानी केलेल्या लेखापरिक्षणावर असबद्ध मत व्यक्त केले आहे.
- ३. ३१ मार्च २०२० रोजी आणि ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र वित्तीय निष्कर्षाचे आकडे पूर्व वित्तीय वर्षाच्या आणि प्रसिद्ध झालेल्या संबंधित वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या संदर्भातील लेखापरीक्षित आकड्यामधील समतोल राखणारे आकडे आहेत.
- ४. ३१ मार्च २०२० रोजी आणि ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रीकृत वित्तीय निष्कर्षाचे आकडे पूर्व वित्तीय वर्षाच्या आणि प्रसिद्ध झालेल्या संबंधित वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या संदर्भातील (अलेखापरीक्षित) आकड्यांमधील समतोल राखणारे आकडे आहेत ज्याचे मर्यादित पुनर्निरीक्षण लेखापरीक्षाकाद्वारे करण्यात आले आहे.

संचालक मंडळाकरिता आणि वतीने

अमित सायगले व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन ०७२३२५६६

#### अकरावी प्रवेश प्र कि TJ

## नियमित फेऱ्यांनंतरची 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' फेरी रद्द

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या जकरावा प्रवस्ताताला निवास करूवा पार पडल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या फेरीचे नियोजन केले जाते. मात्र कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने यंदा ही फेरी रह करण्यात आली आहे. कमीत कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल, या फेऱ्यांना आरक्षण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

लॉकडाउनमळे स्थगित करण्यात

आलेली शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया र५ जूनपासून सुरू करण्याच्या हालचाली

शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. प्रवेश परीक्षा कशी राबवावी,

आहत. प्रवेश परीक्षा करेगा राषधाया, यासंदर्भातील सूचना प्रत्येक शाळांना पाठवण्यात आल्या आहेत. प्रवेशासाठी पालकांना तीनदा संघी मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी

आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवताना यंदा

पालकांनी शाळा स्तरावर कागदपत्रांची

पालकाना शाळा स्तरावर कागदपत्राचा प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश शिक्षण संचालकांनी

लागू नसेल, असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महानगर परिश्लेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. प्रवेश प्राक्रम्या आनलाइन हाणार आहे. दरवर्षी गुणवत्ता व विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉलेजांच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेन्या, त्यानंतर रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार 'प्रथम गेणाऱ्यास प्राधान्य' तत्त्वावरील फेन्या आणि यानंतरही गहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश

दिले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी १७ भार्चला आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र करोनासाथीमुळे प्रवेश

प्रक्रिया बंद करण्यात आली. सोडतीत

प्राक्रभा बद करण्यात आला. साडतात राज्यात एक लाख ९२० विद्याध्यांची निवड झाली, तर ७५ हजार ४६५ विद्याध्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. या सर्व विद्याध्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. या

वर्षांसाठी शाळा स्तरावर पडताळणी व

संकलन करून पडताळणी समितीच्या

मान्यतेने प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रिया राबवताना शाळांनी यादीनुसार विद्यार्थ्यांना बोलवायचे,



फेऱ्या असे स्वरूप असते. जूनमध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंतही लांबते. यंदा जुलैअखेरीस दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे

आरटीई प्रवेश लवकरच सुरू

शिक्षण विभागाकडून शाळांना सूचना

हे ठरवावे. गर्दी होणार नाही. अशा

प्रकारे नियोजन करावे. मूळ कागदपत्रे जमा केल्यावर पालकांना अलॉटमेंट लेटरवर प्रवेश देताना त्यांच्याकडून हमीपत्र घ्यावे, अशा सूचना आहेत.

करोनामुळे काही पालक मूळ गावी स्थलांतरित झाल्याने दिलेल्या तारखेस

अले नाहीत, तर त्यांना पुन्हा पुढची तारीख देण्यात येणार आहे. तसा मेसेज त्यांना पोर्टलवरून जाईल.

नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. करोना, लांबलेले शैक्षणिक वर्ष यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक अहे. यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे,प्रवेश शुल्क भरणे ही सर्वे प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. कागदपत्रेही ऑनलाइन अपलोड करता येणार आहेत. मुंबई आणि पुणे महापालिकेच्या ज्युनिअर कॉलेजांतील ५० टक्के जागा याँ पालिका शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव

सध्या प्रतीक्षा यादीतील पालकांना बोलव

प्रातबाधत क्षत्रावाबत.. प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा वा करोनाकामासाठी प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील

अटी शिथील झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी, करोना-प्रतिबंधित

कायवाहा करावा. कराना-प्रातबाधत क्षेत्रातील पालकांना निर्वेध शिथिल झाल्यानंतर बोलविण्यात यावे, अशाही सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

नये, अशाही सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाबत...

राहणार आहेत.

- मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवगीकरता (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के जरण्यात आले.
   अपन् १२ टक्के जरण्यात आले.
   अपन् १वधाय्यांसार्ज तीन टक्के जागा राखीव होत्या. हे प्रमाण आता
- चार टक्के करण्यात आले आहे.

#### प्रवेश फेऱ्यांचे स्वरूप

- द्विलश्री अभ्यासक्रमाचे प्रवेश शृन्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील.
- नियमित फेन्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेन्या होतील.
   विशेष फेन्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार
- ित्रपा के निवास होतील. नियामत फेन्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कालेज मिळूनही प्रवेश न धेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील.

# ाणआरडीए महा मुंबई मेट्रो संचलन MRDA महामंडळ मर्यादित

(महाराष्ट्र सरकारचा उपक्रम PSU) ४ या मजला, नामट्री इमारत, प्राधिकरणाच्या नवीन इमारतीजवळ, वांद्रे-कुली संकुल,

महामंडळाम	ध्ये खालील नमूद पद क	गयमस्वरुपं	ी भरणेकरित	ा अर्ज मागविण्यात येत आहे
अ.क्र	पदाचे नावे	खुला	एकूण पद	निवडीची पध्दती
8	संचालक (वित्त)	8	8	सरळसेवेने / प्रतिनियुक्ती

वोग्य त्या मार्गाने पार्त्रविण्यात यावेत. त्यांनी मुलाखतीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर करणे आवश्यक आहे.

सादर करण आवरषक आह. शैक्षणिक अर्हता, अनुभव, वेतन श्रेणी आणि इतर सर्व माहिती प्राधिकरणा वेबसाइट्टबर देण्यात आलेली आहे. https://mmrda.maharashtra.gov. (Divisions -> Administration - > Recruitment) अर्ज करण्याची शेवर ारीख २३/०७/२०२० असेल

दिनांक : २३/०६/२०२०

अ.क्र	पदाचे नावे	खुला	एकूण पद	निवडीची पध्दती
8	संचालक (वित्त)	8	8	सरळसेवेने / प्रतिनियुक्ती

(डि. के. शर्मा) व्यवस्थापकीय संचाल एमएमएमओसीएल

Hohe Humbol Metro

## अर्थतज्ज जयंत खेर यांचे निधन

मंबई : अर्थतज्ज्ञ, अर्थविषयक लेखक, बँकर जयंत खेर नुष्यु - असायन्, अस्तायन्त्र स्थापन्त्र स्थापन्ति स्थापनित्र स्यापनित्य स्थापनित्य स्

त्रा खर, मुलगा, मुलगा, कुंदुबाथ असा पारवार आहे. शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्टेट बैठिमण्ये सुरुवातीच्या काळात खेर कायंरत होते. त्यांनत त्यांनी खासगी कंपनीमण्ये नोकरी केली.

अर्थांत्रपयक लेखांसाठी वर्तमानपत्राच्या वाचकांना (फोटो सौजन्य- ध्रिंक त्यांची अधिक ओळख होती. महाराष्ट्र डॉट कॉम) त्यांनी महाराष्ट्र टाइम्सस्ह लोकसत्ता, नवशक्ती, इकॉनॉॉिमक टाइम्स, विझनेस इंडिया आदीसाठी अर्थोवेषयक विपुल लेखन केले. प्रथाली परिवारातील ते महत्त्वाचे सदस्य होते. स्टेट बैंकेत कार्यरत पारवारताल त महत्त्वाच सदस्य हात. स्टट बकत कायरत असताना नवोन्मेषी बैंकिंगचा पाया त्यांनी रचला. जयंत खेर यांच्या निधनाने अधेक्षेत्र आणि कलाक्षेत्रातील मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

#### विविध वैशिष्ट्यांमधील वरिष्ठ निवासींच्या पदासाठी (A. "वॉक इन इंटरव्ह्यू"

"'विके इन इंटरवा"

भेकारण मध्ये शिवा शिका विकासी बन्दिन विकास वितास विकास वितास विकास वितास विकास वित

सीकीटीएस गेडीसीन	03	ऑस्ट, व गायनाक	09
सीकीटीएस सर्जरी	0.5	जन, सर्जरी	90
सीकीटीएम ॲंगस्थेसिया	०२	जन, ॲनस्थेसिया	09
गस्द्रो-एटेरोलॉजी	02	जी आय सर्जरी	09
जन, मेठीसीन	09	बालरोग तज्ञ	05,

"बारांन वार्त्र क्यांन जिल्लाकी में मुख्यी कर्राट्ट, कर अंतिक एक विशेष प्राथम क्यांन क्यांच 
0,19/bct/(ekarmik) मेमो/नोटीकिकेशन>विलक>डिस्प्ले मेमोरॅडम>सिलेक्ट टाईप>नोटीकिवे

। वरील वेबसाईटच्या हिस्ट्री/स्टेटस वरून डाऊनलोड केलेले व भरलेले वर्ज सोबव आणवेत



अधिक महितीसार्वी निज स्पष्टिकरायसार्वे, कृषण कार्यकार अधिकारी प्रधान मुख्य आयुक्त कार्यालय, सीजीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई होने, जीएसटी प्रथन, १६५९ स. के. सार्ग, प्रथिन, मुंबई ४०००२० कंप्यापते संवर्त साधना. पुष्टाई हों. ०००२२२०००२५१६ (1) www.cbic-gst.gov.ln (2) ogstmumbalzone

## लुपिन लिमिटेड \*\*\*

नोदणीकृत कार्यालयः ३२। मजला, कल्पतरू इन्स्पायर, पर्म महामार्गासमोर, सोताकृक्ष (पूर्व), मुंबई-४०० ०५५. कॉर्पोरेट ओळख क्रमांकः L24100MH1983PLC029442

LUPIN दूर. + ९१ २२ ६६४०२४०२/३ ई मेलः investorservia वेबसाईट: www.lupin.com

## सूघना

#### (लुपिन लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्यासाठी)

पिपना लिमान्टङच्या भागधारकाच लक्ष वध्ययासाठा)
पिरोट क्वाने मानस्य भागस्य स्वराङ ह्वा जाती कोलेले सामान्य परिश्वक क. 2020-20
गर्नेजीत ५ में, 2020 च्या अनुमंत्रने, कंपन्यांना हिडियो कॉन्करस्स क्रिया अन्य ऑडिये
प्रचुक्त साध्याद्वीर विकित्त सर्वेतास्य लागा, (पर्वेत्तम) चेत्राचीर परवानी प्रेत्यात अस्ति अंधे
प्रचुक्त साध्याद्वीर विकित्त सर्वेतास्य लगा। (पर्वेत्तम) चेत्राचीर परवानी प्रेत्यात अस्ति अंधे
प्रचुक्त साध्याद्वीर विकित्त सर्वेतास्य कार्यात व्यविकार्या व्यविकार्या व्यविकार
प्रचुक्त साध्याद्वीर विकार क्षार्थी, परवेदी होणा पो क्षेत्रमी (प्रार्थीव्यविकारिक) भीव्यविकार क्षार्थीय गामी एजीएमची सूचना, ३१ मार्च, २०२०ला संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल आपि आगामी परिपापनी बुराना, ३१ मार्च, २०००वा संप्तेलेचा वार्षिक रेता वार्षिक उत्तावा जाणि मार्चाश्चल संस्त्रिम प्रतिप्रतिक्वाचिक स्थानाम विद्याच्याचा दूर्णेले, विस्तित्वाच्याच स्थानाते शिक्षां स्वत्य चन्त्राचे चुलिन विस्तित्व (विमाने)के भागामाच्या, जवानी अध्यान आपता इंनेश त्या नांचित्येला नाति विका जासन्या बेंक खालायों वरसीत अध्यानाक केलेले नातित, त्यांना आपता विश्वीद्वित्त रेतानांचित्राचा विश्वीद्वित्तिक युक्तम्, २० चुले, २०२० दीत्री विशेष प्रावृत्ति वे नेतानीआध्याव्याच चल्याची विभीत चल्याचा देशा आहे. स्वित्तिक स्थानाय विकेष साथा कर्याच्यां भागामाच्या केलांची विशित्त्य (आपता विश्वीद्वार (अपता विश्वीद्वार विश्वीद्वार विश्वीद्वार विश्वीद्वार विश्वीद्वार (अपता विश्वीद्वार (अपता विश्वार विश्वार विश्वीद्वार विश्वीद्वार विश्वीद्वार विश्वीद्वार विश्वार विश्वार विश्वार विश्वीद्वार (अपता विश्वार 
nail\_register.html वर क्लिक करून **शुक्रवार, ९० जुलै , २०२०** रोजी किंवा त्यापूर्व वला ईनेल पता नोंदवू राकतात आणि/किंवा आवल्या बैंक खारवाचे वपशील अध्यावर

(एसीएस-११९७३

## BLUE DART @2

**नांकः** २४ जून, २०२०

NOTICE TO SHAREHOLDERS

### of Equity Shares of the Company to Investor Ed

section Fund
set in hereby given that pursuant to the provision of Section 126 of the
set in hereby given that pursuant to the provisions of Section 136 of the
first of the section of th

are holdern on its website viz; www.bluedart.com:

of its herby dye not all such shareholders to make an application to the
mpany/Registrar by August 19, 2020 with a request for claiming urpaid
funder for the year 2012-2013 convents by online the shares are not characteristic
meaning or the Registrar by August 10, 2020, the Company will be
strained to transfer such shares to the IEPF account, without any
their notice, by following the due process as enumerated in the Rules
their notice, by the registrar by August 10, 2020, the Company will be
arrianded to transfer such shares to the IEPF account, without any
their notice, by following the due process as enumerated in the Rules
are sheld in dennet mode – by transfer of shares directly to dennat account to
PA-Morthy with the lap of Deposite Participants.

Authority with the help of Depository Participants. ermed shareholders may note that both the unclaimed dividend and the is transferred to IEPF Authority Account including all benefits accruing or shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority by fillin M.o. IEPF-5, as prescribed under the said Rules.

n-form No. IEPF-5, as prescribed under the said Rules. n case shareholders have any queries on the subject matter and Rules, the nay contact the Company's Registrar & Transfer agents at M/s. Link Intim ndia Pvt Ltd. C 101, 247 Park, L B S Marg, Viktroil West, Mumbai 400 08: "mail: mt. heldesk@linkintimg.co.in, Teln.co22-49186000.

Place : Mumbai Date : June 22, 2020

Sd/ Tushar Gunderli Sr. Vice Presiden Head (Legal & Compliance) & Company Secretary

# ALKYL

## Alkyl Amines Chemicals Ltd.

Read. Office: 401-407. Nirman Vvapar Kendra. Plot no. 10. Sector 17. Vashi. Navi Mumbai 400703 Tel. No.: 022-67946618 | Fax: 022-67946666

	TOD. THE COSCIONATION OF THE PROPERTY OF THE COSCIONATION OF THE C
	EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020
	(Rs. in lakhs, except per share dat
-	

			Consolidated		
	Quarter Ended			Year Ended	
Particulars	March 31, 2020	December 31, 2019	March 31, 2019	March 31, 2020	March 31, 2019
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	23,476.51	25,691.11	23,745.11	99,287.76	84,640.09
Exceptional Items		1498.39		1498.39	-
Net Profit before tax (Including Exceptional Items)	6,110.60	8,197.28	3,156.53	24,575.14	13,255.43
Net Profit after tax	4,920.78	6,041.30	1,892.00	20,132.33	8,610.39
Total Comprehensive Income	4,910.14	5,946.57	1,801.70	19.989.53	8,527.19
Equity Share Capital	1019.82	1019.82	1019.82	1019.82	1019.82
Earnings Per Share (Face value of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic: (Rs.)	24.13	29.62	9.28	98.71	42.22
Diluted: (Rs.)	24.06	29.54	9.25	98.44	42.10

			Standalone		
		Quarter Ended	Year E	nded	
Particulars	March 31, 2020	December 31, 2019	March 31, 2019	March 31, 2020	March 31, 2019
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	23,476.51	25,691.11	23,745.11	99,287.76	84,640.09
Exceptional Items	55.	3284.16	-	3284.16	
Net Profit before tax (Including Exceptional Items)	6,110.60	9,864.63	3,019.84	25,970.93	13,019.49
Net Profit after tax	4,920.78	7,708.65	1,755.31	21,528.12	8,374.45
Total Comprehensive Income	4,910.14	7,620.36	1,669.81	21,397.95	8,305.60
Equity Share Capital	1019.82	1019.82	1019.82	1019.82	1019.82
Earnings Per Share (Face value of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic: (Rs.)	24.13	37.79	8.61	105.55	41.06
Diluted: (Rs.)	24.06	37.69	8.58	105.27	40.95

#### Notes:

- The above results have been audited by the Statutory Auditors of the Company, reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on June 23, 2020. 3. The Board of Directors have, subject to approval of the shareholders, recommended a final dividend of Rs. 10/-per equity share of Rs. 5/
  - each (i.e. 200%) For ALKYL AMINES CHEMICALS LTD.

YOGESH M. KOTHARI CHAIRMAN & MANAGING DIRECTOR



्रिशयन पेंट्स तिमिटेड नींद्यीकृत कार्यात्यः ६.झ. शांतीनमर, सांताङ्ग्रस् (धू), गुंद-५०००। दूर्च्याची क्षः . (७२२) ६२२८ २०००। व वंत्रस्य क्षः . (७२२) ६२२८ २१२५ १११९। स्थितास्यः . www.asianpaints.com | सीजायस्यः : L24220MH1945PLC004598

	तपशील		स्व	तंत्र	(₹ कोटीमध्ये)
अनु.		तिमाही अखेर		वर्ष अखेर	
क्र.		३१.०३.२०२० <sup>#</sup> लेखापरीक्षित	३१.०३.२०१९ <sup>#</sup> लेखापरीक्षित	३१.०३.२०२० लेखापरीक्षित	३१.०३.२०१९ लेखापरीक्षित
9	परिचलनातून एकूण उत्पन्न	3,668.09	8,234.32	90,988.08	9६,३९१.७८
2	कालावधीकरीता निव्यळ नफा (अपवादात्मक गोष्टीं पूर्वी)	<b>६</b> ४९.४६	७१२.४५	3,886.23	3,960.24
3	कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा	६१६.२६	७१२.४५	3,893.03	3,900.24
8	कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा	४५२.०९	80८.9२	2,543.84	2,932.90
4	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	848.00	884.88	2,008.34	२,११३.९
Ę	भरणा झालेले सममाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)	84.82	९५.९२	९५.९२	94.93
6	ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी	1	l	9,340.30	٥,७४७,०١
۷	मुलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकत)	8.69*	8.92*	२७.६७	22.23

# A		_	-	*******
# टीप क्र.	ş	चा	सद्भ	ध्यावा

अनु. क्र.	तपशील	1	एकत्र		(₹ कोटीमध्ये)
		तिमाही अखेर		वर्ष अखेर	
		३१.०३.२०२० <sup>8</sup> लेखापरीक्षित	३१.०३.२०१९ <sup>8</sup> लेखापरीक्षित	३१.०३.२०२० लेखापरीक्षित	३१.०३.२०१९ लेखापरीक्षित
9	परिचलनातून एकूण उत्पन्न	8,६३५.५९	8,999.40	२०,२११.२५	98,286.84
2	कालावधीकरीता निव्वळ नफा (अपवादात्मक गोष्टीं पूर्वी)^	<b>६९९.२२</b>	689.34	2,533.55	3,399.90
3	कालावधीकरीता करपूर्वीचा निव्वळ नफा^	६९९.२२	089.34	3,६३३.९९	3,399.90
8	कालावधीकरीता करपश्चात निव्वळ नफा	860.24	864.99	२,७७४.१९	2,206.08
4	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	890.23	880.49	2,632.40	2,988.20
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ १ प्रती भाग)	84.82	84.82	९५.९२	94.93
19	ताळेबंद तारखेनुसार पुनर्मूल्यांकन निधी वगळता इतर निधी	1		90,038.28	9,308.53
۷	मुलभूत आणि सौम्युकृत प्रति भाग मिळकत (इपीएस) (₹) (*अवार्षिकीकृत)	8.८२*	8.92*	२८.२०	२२.४८

#### नोंदी:

दिनांक : २३ जून, २०२० स्थळ : मुंबई

- वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन किस्वलोजर रिक्रायरलेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे फाईल केलेल्या स्वतंत्र व एकत्रीकृत वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर प्रारण आहे. सविस्तर वित्तिय निषकर्षांचे आणि या उताऱ्याचे लेखा समितीद्वारा अवलोकन आणि विकारस करण्यात आले होते आणि कंपनीच्या संचालक मंडळाद्वारा २३ जून, २०२० रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या समेत मान्य करण्यात आले होते. स्वतंत्र व एकत्रीकृत विशिय निष्कर्षांचा संपूर्ण प्रारुप कंपनीच्या वेबसाईटवर (https://www.asianpaints.com/more/investors/financial-results.html) आणि ndia.com) या नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटक्र आणि (www.bseindia.com) या बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटक्र उपलब्ध आहे.
- ३९ मार्च २०२० आणि ३९ मार्च २०९९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी व वर्षाकरिता स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरिक्षकांद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षकांनी केलेल्या लेखापरिक्षणावर असंबद्ध मत व्यक्त केले आहे.
- ३१ मार्थ २०२० रोजी आणि ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र वित्तीय निष्कर्षाचे आकडे पूर्व वित्तीय वर्षाच्या आणि प्रसिद्ध झालेल्या संबंधित . वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या संदर्भातील लेखापरीक्षित आकड्यांमधील समतोल राखणारे आकडे आहेत.
- 39 मार्च २०२० रोजी आणि 39 मार्च २०१९ रोजी संप्लेल्या तिमाहीसाठी एकत्रीकत वित्तीय निष्कर्षांचे आकडे पर्व वित्तीय वर्षांच्या आणि प्रसिद्ध झालेल्य संबंधित वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या संदर्भातील (अलेखापरीक्षित) आकड्यांमधील समतोल राखणारे आकडे आहेत ज्याचे मर्यादित पुनर्निरीक्षण लेखापरीक्षाकांदारे करण्यात आले आहे

संचालक मंडळाकरिता आणि वतीने

अमित सायंगले व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन ०७२३२५६६

Place: Mumba Date : June 23, 2020